

## महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१६

### अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

सिंधुदुर्ग-गोवा राज्याच्या सीमेवरील तेरेखोल नदीपात्राकडे वळविला असल्यामुळे  
खाडीचे पाणी लगतच्या शेतीबागायतीत घुसल्याने झालेले नुकसान

(१) ८५१ (२२-१२-२०१४). श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील  
गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सिंधुदुर्ग-गोवा राज्याच्या सीमेवरील तेरेखोल नदीपात्राकडे वळविला असल्यामुळे तसेच कास  
ते सातार्डा या परिसरातील नदीपात्रात पहाटेच्या वेळी होडीच्या सहाय्याने बेकायदेशीर वाळू  
उपसा सुरु असल्याने नदीपात्र विस्तारित होत असून खाडीचे पाणी लगतच्या शेतीबागायतीत  
घुसून शेतीबागायतीचे नुकसान होत आल्याचे नुकतेच माहे नोव्हेंबर, २०१४ रोजी निदर्शनास  
आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गोवा खंडपीठाने गोवा राज्यातील नदीपात्रातील वाळू उपसा करण्यावर बंदी  
घातल्याने गोव्यातील व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू उपसा  
केला जात आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले. व  
त्यानुसार दोषी असणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली आहे वा करण्यात  
येत आहे,

(४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (१९-०१-२०१६) : (१), (२) व (३) महाराष्ट्र व गोवा राज्यातील हद्दीतून  
तेरेखोल खाडी वाहत असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाजूस सदर खाडीकिनार उंच असल्याने व  
वाहतुकीसाठी रस्ते उपलब्ध नसल्यामुळे या भागातून वाळू वाहतूक होत नाही. गोवा राज्यातील  
लोक महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन वाळू उपसा करीत असल्याची प्रकरणे निदर्शनास आली आहेत.  
त्यानुसार नोव्हेंबर, २०१४ मध्ये आरोंदा येथील तेरेखोल खाडीपात्रात अवैध उत्खन्न करणाऱ्या ४  
होडीधारकांवर दंडात्मक कारवाई करून रु.१,७५,०००/- एवढा दंड वसूल केला आहे.

तेरेखोल खाडीपासून कास व सातार्डा ही गावे सुमारे १५ ते १६ कि.मी. अंतरावर आहेत. बेकायदा वाळू उपशामुळे नदीपात्र विस्तारीत झाले नसून, खाडीचे पाणी शेतीबागायतीत घुसून नुकसान झाल्याचे निदर्शनास आलेले नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**पाणी शुध्दीकरण प्रकल्पाकरीता कानसाई व म्हारळ येथील शासकीय जागा मिळणेबाबत**

(२) २४५० (२३-१२-२०१४). श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर महानगरपालिका ही पाण्यापुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण व्हावी याकरिता म्हारळ गाव येथे १० एकर व कानसाई येथे ७ एकर जागा या कामी देण्यात यावी असा प्रस्ताव उल्हासनगर महापालिकेने शासनाकडे पाठवला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे या करीता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (१९-०१-२०१६) : (१), (२) व (३) मौजे म्हारळ, ता.उल्हासनगर, जि.ठाणे येथील स.नं. ५३ पैकी क्षेत्र १.५० हे. जमीन उद्भव विहीर व त्यावरील पंपगृहासाठी, तसेच मौजे कानसाई, ता.अंबरनाथ, जि.ठाणे येथील स.नं. १२ पैकी क्षेत्र ७.५० हे .जमीन जलशुध्दीकरण केंद्र व मुख्य संतुलन टाकीसाठी उल्हासनगर महानगरपालिका यांना प्रदान करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून संबंधित विभागांशी विचार विनियम करून उचित निर्णय घेण्याची तजवीज ठेवली आहे.

---

**मौजे हिंगोणे खुर्द ता.चाळीसगांव येथे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठा जप्त केल्याबाबत**

(३) २६२४ (२२-१२-२०१४). श्री.उन्मेश पाटील (चाळीसगाव) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे हिंगोणे खुर्द ता.चाळीसगांव येथे दिनांक २१/९/२०१३ रोजी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठा जप्त केला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वाळू साठ्यासाठी आपली पुर्व परवानगी घेऊन अगोदर शासनास रॉयल्टी भरली होती काय,

(३) सदरहू साठा जप्त झाल्यानंतर या वाळू साठ्याचा शासनाने लिलाव केला आहे काय,

(४) असल्यास, ज्यांनी अवैध वाळू साठा केला त्यांच्यावर कोणती कार्यवाही करण्यात आली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (१९-०१-२०१६) : (१), (२), (३) व (४) मौजे हिंगोणे खुर्द ता.चाळीसगाव येथे वाळूचा अवैध साठा केल्याबाबत दि. २१.९.२०१३ रोजी प्राप्त तक्रारीनुसार दि. २३.९.२०१३ रोजी केलेल्या चौकशीत, जिल्हा परिषद शाळेच्या आवारात व आवारासमोर ३० ब्रास वाळूसाठा ग्रामपंचपायतीमार्फत करण्यात येणाऱ्या दुरुस्तीकामासाठी तसेच खासदार निधीमधून रस्ता काँक्रीटीकरणाला कामासाठी ग्रामपंचायतीने केला असल्याचे आढळून आले. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने सदर वाळूवरील स्वामीत्वधनाची रक्कम संबंधित ठेकेदाराच्या देयकातून वसूल करून शासन जमा करण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

---

**भिवंडी (जि.ठाणे) येथील माती उत्खनन करून ५२ लाख रुपयांचा शासकीय महसूल बुडविल्याबाबत**

(४) २८९९ (२२-१२-२०१४). श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भिवंडी (जि.ठाणे) येथील माती उत्खनन करून ५२ लाख रुपयांचा शासकीय महसूल बुडविल्याबाबत तक्रार मा.महसूल मंत्री यांचेकडे दिनांक १८ नोव्हेंबर, २०१४ रोजी केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पुढे कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे ?

श्री. एकनाथराव खडसे (१९-०१-२०१६) : (१) अशा स्वरूपाची तक्रार मा.मंत्री (महसूल) यांच्याकडे दि. १२.११.२०१४ च्या पत्रान्वये करण्यात आली आहे.

(२) व (३) मौजे भिवंडी येथे ३७४१ ब्रास मातीचे अवैधरित्या उत्खनन केल्याचे निदर्शनास आल्यानुसार तहसिलदार भिवंडी यांनी संबंधितांवर रु. ५२,३७,४००/- एवढ्या रकमेचे दंडाचे आदेश पारित केले आहेत.

सदर आदेशाविरुद्ध संबंधितांनी उपविभागीय अधिकारी, भिवंडी यांच्याकडे दाखल केलेले अपिल, उप विभागीय अधिकारी भिवंडी यांनी फेटाळून तहसिलदार यांचे दंडाचे आदेश कायम केले आहेत. या आदेशाविरुद्ध संबंधितांनी अपर जिल्हाधिकारी, ठाणे यांच्याकडे दाखल केलेले अपिल प्रलंबित आहे.

---

**श्रीवर्धन तालुक्यातील (जि.रायगड) दिधी येथील विकसित होणाऱ्या दिधी पोर्ट कंपनीला महसूल खात्याने सुमारे ४१ कोटींचा दंड केल्याबाबत**

- (५) ३५५७ (२२-१२-२०१४). श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) श्रीवर्धन तालुक्यातील (जि.रायगड) दिधी येथील विकसित होणाऱ्या दिधी पोर्ट कंपनीला महसूल खात्याने सुमारे ४१ कोटींचा दंड माहे नोव्हेंबर, २०१४ च्या सुमारास आकारण्यात आला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरच्या कंपनीने हा दंड भरला आहे काय,दंड भरला नसल्यास कंपनीवर काय कार्यवाही करण्यात आली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (१९-०१-२०१६) : (१), (२) व (३) दिधी पोर्ट कंपनीने सन २००८-२००९ मध्ये मौजे दिधी, ता.श्रीवर्धन येथील गट नं. ७० व ७१ मध्ये विनापरवानगी माती व दगडचे उत्खन्न केल्याबाबत रुपये ३८.८२ कोटी व सन २०१४ मध्ये श्रीवर्धन तालुक्यातील मौजे नानवली गावाच्या खाडीकिनारी अवैध उत्खन्न केल्याबाबत रु. २.५५ कोटी इतका दंड आकारला आहे. त्यापैकी सुमारे रुपये १.०५ कोटी एवढी रक्कम शासनजमा करण्यात आली आहे. सदर कंपनीने संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडे वेळोवेळी दाखल केलेल्या अपिल/पुरनिक्षण अर्जांमध्ये, संबंधित प्राधिकाऱ्यांनी अपिल/पुरनिक्षण अर्ज फेटाळून दंडाचे आदेश कायम केले आहेत. सदर कंपनीने याबाबत मा.उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली असून, प्रकरणी न्यायप्रविष्ट आहे.

**सिंधुदुर्ग जिल्हयातील आचरा देवस्थान इनाम जमीनप्रकरणी निर्णय न झाल्याबाबत**

- (६) ३६७६ (२२-१२-२०१४). श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) सिंधुदुर्ग जिल्हयातील आचरा देवस्थान इनाम जमीनप्रकरणी निर्णय न झाल्यास महसूल विभागाच्या अयोग्य कारभाराविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय नुकताच माहे नोव्हेंबर,२०१४ मध्ये ग्रामस्थांनी घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,त्यात काय आढळून आले,
- (३) असल्यास, निर्णय त्वरित घेण्याबाबत शासन स्तरावर कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,
- (४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (१९-०१-२०१६) : (१) सरपंच, ग्रामपंचायत आचरा यांनी दि. २६/११/२०१४ रोजी उपविभागीय अधिकारी कुडाळ यांचेकडे निवेदन दिलेले आहे.

(२), (३) व (४) सदर विषयाबाबत जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी दि. ४/१२/२०१५ रोजीच्या पत्राव्यये शासनाकडे अहवाल सादर केला असून त्यानुषंगाने अहवालाची छाननी करून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

**महाराष्ट्र - तेलंगणच्या सीमावर्ती भागातील बारा गावातील  
गावक-यांना महाराष्ट्रातील नागरीकत्व मिळण्याबाबत**

(७) ५९११ (०६-०४-२०१५). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र - तेलंगणच्या सीमावर्ती भागातील बारा गावांवर आंध्र - प्रदेश विभाजनानंतर तेलंगणाने दावा केला असून सदर गावातील गावक-यांना महाराष्ट्रात रहायचे असल्याने राज्य शासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घेऊन २५ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडविण्याबाबत मागणी नागरीक करीत असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आहे काय,

(३) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (०५-०१-२०१६) : (१) ते (३) या संदर्भात नागरीकांचे कोणतेही निवेदन माहे जानेवारी, २०१५ च्या सुमारास शासनास प्राप्त झाल्याचे अभिलेखावरून दिसून येत नाही. मात्र तत्कालीन आंध्रप्रदेश शासनाने प्रश्नाधीन गावांवरील मालकीसंदर्भात हैद्राबाद उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतलेली असल्याने या गावांवरील महाराष्ट्र शासनाची मालकी अबाधित आहे. सदर गावांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम ४ पोटकलम (१) नुसार महसूल गावाचा दर्जा देण्याबाबत दिनांक ०४.०३.१९९९ रोजी अधिसूचना निर्गमित केली आहे. सदर गावांतील नागरिकांची नोंद महाराष्ट्र राज्याच्या मतदार यादीत असल्याने यासंदर्भात केंद्र शासनाकडे वेगळा पाठपुरावा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सदर गावे महाराष्ट्र शासनाच्या महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत व्यवस्था यांच्या कार्यक्षेत्रात असून राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तेथे कार्यरत आहेत.

**मुंबईतील विक्रोळी-कांजूरमार्ग येथील जॉली ब्रदर्स, जॉर्ज बोर्ड, लोढा डेव्हलपर्स यांना २०० एकर  
शासकीय जमीन बँकाकडे गहाण ठेवून त्यावर कर्ज घेण्याचे अधिकार दिल्याबाबत**

(८) ६४३० (१७-०४-२०१५). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील विक्रोळी-कांजूरमार्ग येथील सर्व्हे क्रमांक २७५ मधील सुमारे २०० एकर शासकीय जमीन बँकाकडे गहाण ठेवून त्यावर कर्ज घेण्याचे अधिकार जॉली ब्रदर्स, जॉर्ज बोर्ड, लोढा डेव्हलपर्स इत्यादींना शासनाने दिला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वरीलपैकी सुमारे २५ एकर जमिनीवर रवि इस्टेट प्रा.लि. या कुकरेजा बिल्डरशी संबंध असलेल्या कंपनीने अतिक्रमण केले आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, याप्रकरणी मा.महसूल मंत्री, यांचेकडे तक्रारी केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, त्यात काय आढळून आले,
- (५) असल्यास, त्यानुसार पुढे कोणती कारवाई करण्यात आली आहे वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. एकनाथराव खडसे (१९-०१-२०१६) :** (१) मौजे कांजूरमार्ग ता.कुर्ला येथील स.नं. २७५, न.भू.क्र. ६५७ मधील ६६ एकर जमीन तारण शुल्क आकारून अटी व शर्तीवर बँकेकडे गहाण ठेवण्यास जॉली ब्रदर्स यांना शासन जापन महसूल व वन विभाग, दिनांक २८.६.२०१० अन्वये मंजूरी दिली आहे.

तसेच सदर मिळकती पैकी ९ एकर ३२ गुंठे जमीन विकसीत करण्यासाठी वित्तीय संस्थेकडून निधी उभारण्यास मे.जॉली ब्रदर्स यांना शासन जापन, महसूल व वन विभाग दिनांक ४.७.२०११ अन्वये मंजूरी दिली आहे.

तसेच सदर समितीचा विकास लोढा डेव्हलपर्स यांचे मार्फत करण्यास शासन जापन, महसूल व वन विभाग, दिनांक १३.५.१९८५ अन्वये मंजूरी दिली आहे.

(२) मे.रवि इस्टेट प्रा.लि. या कंपनीचे अतिक्रमण स.नं. २७५ मधील ७२४२.२५ चौ.मी. इतक्या क्षेत्रावर आहे.

(३), (४) व (५) अशी तक्रार प्राप्त झाल्याचे आढळून आले नाही.मात्र, सदर बाबत नगर भूमापन अधिकारी, भांडूप व घाटकोपर यांचेमार्फत केलेल्या चौकशीनुसार मे.रवि इस्टेट प्रा.लि. यांचे गॅरेजचे अतिक्रमण असलेली जागा मौजे कांजूर, न.भू. क्र. ६५७ अ पैकी व खाडीपैकीची आहे. सदर गॅरेजचे क्षेत्र ७२४२.२५ चौ.मी. इतके आहे.

सदर गॅरेजचे अतिक्रमण निष्कासित करणेबाबत उपजिल्हाधिकारी (अति/निष्का), भांडुप यांनी दिनांक २२/३/२०११, ३१/३/२०११ व दिनांक २०/४/२०११ अन्वये नोटीस देऊन सुनावणी लावली होती. सुनावणी दरम्यान मे. रवि इस्टेट प्रा.लि. यांनी सदर जागेबाबत मा.मुंबई उच्च न्यायालयातील याचिका क्रमांक ५७९२/१९९६ मध्ये दिनांक १४/१/१९९७ रोजीच्या आदेशान्वये न्यायालयाने "जैसे थे" परिस्थिती ठेवण्याचे आदेश असल्याबाबतची कागदपत्रे सादर केली सदर अतिक्रमणाबाबत "जैसे थे" परिस्थिती ठेवण्याचे न्यायालयीन आदेश असल्याने अतिक्रमण निष्कासित करणेची कारवाई करण्यात आलेली नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील काळ व सावित्री खाडीमध्ये किनाऱ्यालगत  
अनधिकृतपणे सेक्शन पंप बसवून वाळू उत्खनन सुरु असल्याबाबत**

(९) ७१६० (१७-०४-२०१५). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील काळ व सावित्री खाडीमध्ये किनाऱ्यालगत अनधिकृतपणे शासनाची कोणतीही परवानगी न घेता नियम डावलून सेक्शन पंप बसवून वाळू उत्खनन सुरु असल्याचे माहे जानेवारी, २०१५ च्या सुमारास जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या निवेदनानुसार शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (१९-०१-२०१६) : (१) अशा प्रकारची निवेदन प्राप्त झाली आहेत.

- (२) प्राप्त निवेदनांच्या अनुषंगाने, महाड तालुक्यातील काळ व सावित्री खाडीमध्ये अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीबाबत १३ गुन्हे दाखल करण्यात येऊन, ३३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**खामगांव, जि.बुलढाणा येथील तहसील कार्यालयातील तहसिलदार, कनिष्ठ लिपिक,  
अव्वल कारकून, तलाठी व शिपाई यांची रिक्त पदे भरणेबाबत**

(१०) ८४९२ (०४-०४-२०१५). श्री.आकाश फुंडकर (खामगांव) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खामगाव, जि.बुलढाणा येथील तहसील कार्यालयातील तहसिलदार, कनिष्ठ लिपिक, अव्वल कारकून, तलाठी व शिपाई यांची पदे रिक्त आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, ही बाब मा.श्री.पांडुरंग फुंडकर, विधान परिषद सदस्य यांनी डिसेंबर, २०१४ ला विधीमंडळ अधिवेशनात सदरहू रिक्त पदे भरणेबाबत प्रश्नाद्वारे मागणी केली होती, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, ही पदे रिक्त असल्यामुळे सामान्य नागरिकांचे तहसिली कार्यालयातील कामे ठप्प पडली आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदरहू रिक्त पदे भरणेबाबत वारंवार मागणी करूनसुद्धा पदे न भरणेबाबत कारणे काय आहेत,
- (५) असल्यास, सदरहू रिक्त पदे भरणेबाबत शासन तात्काळ उपाययोजना करणार आहे काय वा करण्यात येणार आहे काय ?

श्री. एकनाथराव खडसे (१२-०१-२०१६) : (१), (२), (३), (४) व (५) खामगांव जि.बुलडाणा येथील तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदारांची ३ पदे, कनिष्ठ लिपिकांचे १ पद, अक्वल कारकूनाचे १ पद, तलाठ्याची ५ पदे व शिपाईचे १ पद अशी एकूण ११ पदे आजरोजी रिक्त असून रिक्त पदे भरण्याबाबत आ.पांडुरंग फुडकर, विधान परिषद यांनी डिसेंबर, २०१४ प्रश्नाद्वारे मागणी केली होती. रिक्त असलेल्या पदावरील कर्मचारी यांचे काम अन्य कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यात येत आहे. पदोन्नती, बदली, सेवा निवृत्ती इ. कारणामुळे नुकतीच सदरची पदे रिक्त झालेली असून नियमानुसार पदोन्नतीने अथवा भरती प्रक्रियेप्रमाणे सदर रिक्त पदे भरण्यात येतील.

**राजापूर तालुक्यातील (जि.रत्नागिरी) जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाकरीता शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याबाबत**

(११) ९३७१ (०४-०४-२०१५). श्री.राजन साळवी (राजापूर) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राजापूर तालुक्यातील (जि.रत्नागिरी) माडबन, करेल, निवेली, मिठगवाणे, वरीलवाडा येथील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या वर्षानुवर्षे उत्पन्न देण्या-या हापूस कलमांच्या बागा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाकरीता शासनाने संपादित केल्या असून त्या कलमांचा मोबदला आजतागायत देण्यात आलेल्या नसल्याचे नुकतेच माहे जानेवारी, २०१५ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मोबदला न मिळाल्यास २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण करण्याचा इशारा तेथील आंबा बायायतदार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,

(४) असल्यास तदनुसार सदर मोबदला तात्काळ देण्याबाबत शासन स्तरावर काय कार्यवाही करण्यात आली आहे वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१८-०१-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) होय.

(३) व (४) प्राप्त निवेदनाबाबत चौकशी करण्याचे निर्देश उप विभागीय अधिकारी, राजापूर यांना जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडून देण्यात आले आहेत. तसेच अद्यापपर्यंत मोबदला न मिळालेल्या शेतकऱ्यांना मोबदला तात्काळ देण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.



**मौज कुडुवाडी (ता.माढा, जि.सोलापूर) येथील ९१७ घरांच्या  
(मालमतेच्या) संदर्भातील अडचणी सोडविण्याबाबत**

(१२) १०५७९ (०४-०४-२०१५). श्री.बबनराव शिंदे (माढा) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौज कुडुवाडी (ता.माढा, जि.सोलापूर) येथील ९१७ घरांच्या (मालमतेच्या) संदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी मा.महसूल मंत्री यांचे समवेत स्थानिक लोकप्रतिनिधीची मंत्रालय, मुंबई येथे दिनांक ३१ जानेवारी, २०१५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर बैठकीत ९१७ घरांच्या मालमतेचा प्रश्न सोडविणेबाबत शासनाने कोणते निर्णय घेतले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्या येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (११-०१-२०१६) : (१) नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे कान्हड, ता.सेलू, जि.परभणी येथील शिवाराज केशर (खडीमशिन) आणि लगतच  
मौजे कौसडी, ता.जिंतूर येथे दगड खदान अवैधरित्या सुरु असल्याबाबत**

(१३) १०६०८ (०४-०४-२०१५). श्री.विजय भांबळे (जिंतूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.प्रदीप नाईक (किनवट) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे कान्हड, ता.सेलू, जि.परभणी येथील शिवाराज केशर (खडीमशिन) आणि लगतच मौजे कौसडी, ता.जिंतूर येथे दगड खदान अवैधरित्या सुरु आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गौण खनिजाचे उत्खनन नियमाप्रमाणे मोजणी करण्यात आली आहे काय, मोजणी झाली नसल्यास, त्याची कारणे काय व त्यास जबाबदार कोण,

(३) सन २००७ पासून ते आजपर्यंत सदरहू दगडखानीकडून किती कर शासनास प्राप्त झाला आहे, नसल्यास, संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. एकनाथराव खडसे (१९-०१-२०१६) : (१) मौजे कौसडी, ता.जिंतूर येथे प्रभूकृपा स्टोनक्रशर असल्याचे व तेथे अवैध दगडखाण सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) व (३) मौजे कौसडी येथील दगडखाणीचे इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मशीनद्वारे केलेल्या मोजणीत सुमारे २२,००२ ब्रास दगडाचे अवैध उत्खनन झाल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून दंडाची रक्कम वसुलीची कार्यवाही सुरु आहे.

तसेच सदर स्टोनक्रशने जप्त करण्यात आले असून, सदर दगडखाणीमधून होणाऱ्या अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष करण्यास जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त औरंगाबाद विभाग यांना देण्यात आल्या आहेत.

**अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून मोर्शी जिल्हा निर्माण करण्याबाबत**

(१४) १२६१० (०४-०४-२०१५). डॉ.अनिल बोंडे (मोर्शी) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून मोर्शी, वरूड, चांदूर बाजार व तिवसा या चार तालुक्यांसाठी मोर्शी जिल्हा निर्माण करण्यात यावा अशी मागणी सदर लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री यांचेकडे दिनांक २७ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने यासंदर्भात काय निर्णय घेतला आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (०५-०१-२०१६) : (१) होय.

(२) व (३) जिल्हा विभाजनाचे निकष ठरविण्याकरीता गठीत करण्यात आलेल्या समितीचा अहवाल अद्याप अप्राप्त असून सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा विभाजनाबाबत शासनाचे धोरण निश्चित करण्याचे संकल्पित आहे व त्या आधारेच अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून मोर्शी जिल्हा निर्मितीबाबत यथोचित निर्णय घेण्याचे योजिले आहे.

**हिंगोली जिल्ह्यातील तालुका निरीक्षक, तालुका भुमिअभिलेख या कार्यालयामध्ये मोजणीची प्रकरणे प्रलंबित असल्याबाबत**

(१५) १२९६८ (०४-०४-२०१५). श्री.तानाजी मुटकुले (हिंगोली) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली जिल्ह्यातील तालुका निरीक्षक, तालुका भुमि अभिलेख या कार्यालयामध्ये संबंधित शेतकऱ्यांनी वा प्लाट धारकांनी २ ते ३ वेळा मोजणी फी भरूनही विनाकारण मोजणीची प्रकरणे प्रलंबित आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, संबंधित शेतकरी वा प्लाटधारकांनी नियमानुसार मोजणी फी भरल्यानंतर मोजणीच्या दिवशी किरकोळ कारणावरून मोजणी रद्द करण्यात येते व संबंधितांस फेरमोजणीची फीस भरण्यास भाग पाडले जात असल्याची अनेक प्रकरणे सदर कार्यालयात होत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, जिल्ह्यातील सर्व तालुका निरीक्षक कार्यालयामध्ये मोजणी फी भरून ही मोजणी न झालेली तालुक निहाय किती प्रकरणे आहेत,

(४) असल्यास, सदर प्रकरणी मोजणी न करण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

**श्री. एकनाथराव खडसे (०५-०१-२०१६) :** (१), (२), (३) व (४) सदर प्रकरणी मोजणी प्रकरणासंदर्भात संबंधित कार्यालयाकडून अर्जदार यांना मोजणीपूर्वी रितसर नोटीसीद्वारे कळविण्यात येते. मोजणी समयी जागेवर काही उडचण असल्यास किंवा अर्जदार गैरहजर असल्यास, प्रकरणपरत्वे अर्जदार यांना पुनर्भेट मोजणी फी भरणेबाबत कळविले जाते व संबंधिताने पुनर्भेट फी भरणे केल्यानंतर त्यांचे प्रकरण मोजणी करून निकाली काढण्यात येते. यासंदर्भात कोणत्याही मोजणी प्रकरणात विनाकारण दोन ते तीन वेळा मोजणी फी भरून घेतली जात नाही.

प्रस्तुत प्रकरणी जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख हिंगोली यांचे अधिनस्त ५ कार्यालयाकडून दि. ०१/०४/२०१४ ते दि. ३१/०३/२०१५ या कालावधीत १०५५ मोजणी प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यापैकी १५९ मोजणी प्रकरणात पुनर्भेट मोजणी फी भरणेबाबत कळवून सदर प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

तसेच मार्च २०१५ अखेर जिल्ह्यामध्ये हिंगोली २६, कळमनुरी ५१, वसमत ४०, औढा (ना) २३, सेनगाव ४८ याप्रमाणे एकूण १८८ मोजणी प्रकरणे तालुका निहाय शिल्लक होती. त्यापैकी ६७ प्रकरणे निकाल काढण्यात आली असून ४५ प्रकरणी भूकरमापक यांचेकडे कार्यालयीन कामावर तर ७६ प्रकरणे मोजणीवर शिल्लक आहेत. सदरची शिल्लक १२१ प्रकरणे निकाली काढण्याबाबत उपसंचालक भूमि अभिलेख, औरंगाबाद प्रदेश, औरंगाबाद यांच्याकडून जिल्हा अधिक्षक, भूमि अभिलेख, हिंगोली यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

**हिंगोली (जि.हिंगोली) शहरातील तालुका निरीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात मालमत्ता धारकांच्या त्यांच्या वैयक्तीक मालमत्तेच्या पी.आर. कार्डबाबत**

(१६) १२९६९ (०४-०४-२०१५). श्री.तानाजी मुटकुले (हिंगोली) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली (जि.हिंगोली) शहरातील तालुका निरीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात मालमत्ता धारकांनी त्यांच्या वैयक्तीक मालमत्तेच्या पी.आर.कार्डची मागणी केल्यास त्यांना मालमत्ता असलेल्या संपूर्ण कॉलनी, वसाहत, गृहनिर्माण संस्था इत्यादी मधील संपूर्ण मालमत्तेचे पी.आर. कार्ड घेण्यास भाग पडून विनाकारण अनावश्यक फी भरणे करण्याबाबत वेठीस धरण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वैयक्तीक मालमत्तेचे पी.आर.कार्ड न देता मालमत्ता असलेल्या संपूर्ण कॉलनी किंवा वसाहतीची पी.आर.कार्ड घेण्याबाबत सक्ती करण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,

(३) याबाबत शासनाकडून चौकशी करून दोषी असणाऱ्यावर कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. एकनाथराव खडसे (०५-०१-२०१६) :** (१), (२), (३) व (४) एका नगर भूमापन क्रमांकाच्या मिळकत पत्रिकेत एकापेक्षा अधिक मालकत्ता धारक असलेल्या नगर भूमापन क्रमांकाच्या गड्डा मिळकत पत्रिकेवरील वैयक्तिक नोंदीच्या प्रमाणित प्रती देण्याची तरतुद प्रचलीत नियमात नाही. महाराष्ट्र शासन राजपत्र महसूल व वन विभाग अधिसूचना दिनांक २५ सप्टेंबर, २००१ मधील अनुसुची अ अन्वये अनुक्रमांक दोन मध्ये नमुद केल्याप्रमाणे "अ", "ब" व "क" वर्ग नगर पालिका क्षेत्रातील मालमत्ता नोंदवहीतील नोंदणीच्या प्रत्येक प्रमाणित प्रतीस १० रु. या प्रमाणे "फी" नगर भूमापन क्रमांकानुसार आकारली जाते.

तसेच संपूर्ण कॉलनी किंवा वसाहतीचे पी.आर.कार्ड घेण्याबाबत मालमत्ता धारकांना सक्ती करण्यात आलेली नाही. कॉलनी किंवा वसाहतीमध्ये असलेल्या नगर भूमापन क्रमांकाच्या आखिव पत्रिकेवरील नोंदीनुसार मिळकत पत्रिका धारकांना नक्कल पुरविणेची कार्यवाही अवलंबिण्यात येते.

ज्या नगर भूमापन मिळकतीत अद्याप पोटहिस्सा मोजणी होवून मिळकत पत्रिका धारकानुसार विभाजन/वेगळे झाल्या नाहीत अशा गड्डा मिळकत पत्रिकामध्ये एका नगर भूमापन क्रमांकात समाविष्ट असलेल्या नोंदी प्रमाणे प्रत्येक नोंदीच्या प्रमाणित प्रतिस अधिसूचनेतील तरतुदीनुसार "फी" आकारली जाते.

नगर भूमापन गड्डा मिळकत पत्रिकामधील प्रत्येक नोंदीच्या प्रमाणित प्रतीची "फी" शासन राज पत्रातील तरतुदीनुसार आकारली जात असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीचा प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील भूमी अभिलेख कार्यालयाकडे असलेली जमीनीचे नकाशे अतिशय जीर्ण होऊन गावे व गटनंबर नकाशावरून गायब झाली असल्याबाबत**

**(१७) १३७६१ (०४-०४-२०१५).** श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील भूमी अभिलेख कार्यालयाकडे सध्या असलेली जमीनीचे नकाशे ब्रिटीशांनी तयार करण्यात आलेले असल्यामुळे ते अतिशय जीर्ण होऊन गावे व गटनंबर नकाशावरून गायब झाली असल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ यांना मोजणी करून देता येत नसल्याचे माहे जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने कोणता निर्णय घेतला आहे वा घेण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. एकनाथराव खडसे (०५-०१-२०१६) :** (१), (२) व (३) राज्यातील भूमी अभिलेख कार्यालयाकडे सध्या असलेले जमीनीचे नकाशे हे ब्रिटीशांनी तयार केलेले असल्याची तसेच सदरचे नकाशे जीर्ण झाले असल्याची बाब खरी आहे. परंतु या नकाशावरून गावे व गट नंबर गायब झालेले नसून सद्यःस्थितीत उपलब्ध अभिलेखाआधारे मोजणीकाम करता येत असल्याने, माहे जानेवारी, २०१५ वा त्या सुमारास शेतकरी व ग्रामस्थ यांनी मोजणी करून देता येत नसल्याची कोणतीही बाब निदर्शनास आली नाही.

सदर प्रकरणी सन २००१ मध्ये राज्यातील सर्व ग्राम नकाशांचे डिजीटायझेशन करण्यात आले असून सदरचा डाटा सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे. तसेच राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांमध्ये टिपणाचे डिजीटायझेशन करण्यात येणार आहे.

यासंदर्भात महसूल व वन विभाग क्र. संकीर्ण-१०११/२१०३/प्र.क्र.६१८/ल-१, दि.६ ऑक्टोबर, २०१५ च्या शासन निर्णयान्वये राज्याच्या प्रत्येक महसूली विभागातील एक जिल्हा याप्रमाणे पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर व रायगड या ६ जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागातील जमिनीच्या पुनर्मांजणीची कार्यवाही करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

**कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर व हातकणंगले तालुक्यातील जमिनीच्या ७/१२ पत्रकातील "अहस्तांतरणीय" हा शेरा कमी करण्याबाबत**

(१८) १५३२८ (०७-०५-२०१५). श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर व हातकणंगले तालुक्यातील काही जमिनी कमाल धारणा कायद्यांतर्गत ताब्यात घेण्यात आल्या असून काही जमिनीच्या ७/१२ पत्रकातील "अहस्तांतरणीय" हा शेरा कमी करून कोल्हापूर नागरी समुहात समाविष्ट असा शेरा ठेवण्यात आला असल्याचे नुकतेच माहे जानेवारी, २०१५ मध्ये निदर्शनास आल आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अशा प्रकारच्या शेऱ्यांमुळे ७/१२ धारकांनी "ना हरकत" दाखल्यांसाठी गैरसोय होत आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत जिल्हाधिकारी, यांना नागरिकांना लक्ष घालण्याबाबत निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासन स्तरावर काय कार्यवाही करण्यात आली आहे वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (०५-०१-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) नाही.

(४) नाजकधा निरसन अधिनियमातील तरतूदीनुसार तसेच शासन निर्देशानुसार सक्षम प्राधिकारी नागरी समूह कोल्हापूर यांचे स्तरावरून कार्यवाही होत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**विज वितरण कंपनीने अतिरिक्त सुरक्षा ठेव पध्दत नव्याने सुरु केल्याबाबत**

(१९) १७२९५ (०६-०८-२०१५). श्री.राहुल बोंद्रे (चिखली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी) :

सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विज वितरण कंपनीने अतिरिक्त सुरक्षा ठेव पध्दत बंद केली होती ती सुरक्षा ठेव पध्दत पुन्हा नव्याने सुरु करण्यात आली असून बुलढाणा शहरातील वीज ग्राहकांना १३ वर्षांनंतर अतिरिक्त सुरक्षा ठेव पध्दतीअंतर्गत रक्कम भरण्याची देयके मिळाली असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, भारतीय विद्युत कायद्याचा कलम ४७ नुसार सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना वीज वितरण कंपनीकडे सुरक्षा देयके भरणे बंधकनकारक केले असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास याप्रकरणी शासन चौकशी करून सुरक्षा ठेव पध्दत बंद करण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा करण्यात येणार आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०७-०१-२०१६) : (१) महावितरण कंपनीकडून बुलढाणा शहरामध्ये माहे मे, २०१५ मध्ये सुरक्षा ठेव भरणे करण्याबाबत देयके देण्यात आली होती. अतिरिक्त सुरक्षा ठेव पध्दत नव्याने सुरु करण्यात आलेली नसून विद्युत अधिनियम, २००३ नुसार व महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (विद्युत पुरवठा संहिता व पुरवठ्याच्या इतर अटी) विनियम, २००५ च्या कलम ११.६ नुसार ती लागू आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**हिंगोली जिल्हा निर्मिती होऊन एक तपापेक्षा अधिक कालावधी होऊनसुध्दा जिल्हयातील ११ कार्यालयांची प्रतिक्सा असल्याबाबत**

(२०) १७४५४ (०६-०८-२०१५). डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.तानाजी मुटकुले (हिंगोली), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली जिल्हा निर्मिती होऊन एक तपापेक्षा अधिक कालावधी होऊनसुध्दा जिल्हयातील ११ कार्यालयांची प्रतिक्सा असून यामध्ये कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग (राज्यस्तर) कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग (स्थानिक स्तर) राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक कार्यालय, सहाय्यक जिल्हा निबंधक मुद्रांक शुल्क, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध

प्रशासन, महाव्यवस्थापक कार्यालय, सहाय्यक जिल्हा निबंधक मुद्रांक शुल्क, सहाय्यक जिल्हा निबंधक मुद्रांक शुल्क, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, महाव्यवस्थापक जिल्हा दूरसंसार विभाग, जिल्हा प्राप्तीकर राज्य वखार महामंडळ, कार्यकारी अभियंता पूर्णा पाटबंधारे प्रकल्प या कार्यालयांचा समावेश असल्याचे माहे मे, २०१५ रोजी वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त कार्यालये हिंगोली जिल्ह्यात कार्यान्वित करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. एकनाथराव खडसे (०५-०१-२०१६) :** (१) होय.

(२) संबंधित विभागांना त्यांचे नियंत्रणाखालील कार्यालय कार्यान्वित करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

### सीएट कंपनीच्या व्यवस्थापनाने खाजगी विकासकाला भूखंड विकल्याबाबत

(२१) १७८५० (३१-०७-२०१५). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.किसन कथारे (मुरबाड) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुलुंड पूर्व येथील ३० एकर जमिन शासनाने सन १९५८ मध्ये संपादित करून सीएट कंपनीला दिलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सीएट कंपनीने ३० एकर भूखंडापैकी सात एकर भूखंड मे. अॅशफॉर्ड इन्फोटेक प्रा.लि. या खासगी कंपनीला विकल्याचे माहे मार्च २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सीएट कंपनीने हा भूखंड मे. अॅशफॉर्ड इन्फोटेकला विकताना शासनाची परवानगी घेतली नाही, त्यामुळे शासनाने हा भूखंड ताब्यात का घेण्यात येऊ नये अशी संबंधितांना नोटीस बजाविण्यात आली होती व सदरची नोटीस पुन्हा शासनाने परत घेतली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, पुनर्विकासाला परवानगी देताना उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने अधिकमुल्यावर पाणी सोडल्याची बाब समोर आली तसेच या सर्व व्यवहारामध्ये शासनाचे १ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, तसेच दोषींवर काय कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. एकनाथराव खडसे (१६-१२-२०१५) :** (१) सीएट कंपनीस शासनाने मौजे भांडूप येथील जमीन-१५/१०/१९५८ व दि. १७/०१/१९६९ रोजी कंपनीबरोबर सनदेद्वारे भूसंपादन करून एकूण ९३७३१.७० चौ.मी. म्हणजेच २३ एकर, ६ गुंठे, ८ आणे जमिन उपलब्ध दिली आहे.

(२), (३), (४) सदर प्रकरणी भूसंपादन अधिनियम, १८९४ मधील तरतुदीनुसार सनद निष्पादित करून तसेच अटी/शर्तीच्या अधिन राहून संपादित करण्यात आलेल्या एकूण क्षेत्रापैकी २८०१०.४४ चौ.मी. क्षेत्राचा जमिनीचा वापरात बदल करून रहिवास व वाणिज्य प्रयोजनासाठी विक्री करण्याबाबत शासन जापन क्र.एलटीएच-०७/२००९/प्र.क्र..८८/अ-२, दि. १८.०९.२०१० अन्वये सदर क्षेत्राची विक्री करणेसाठी परवानगी दिली आहे.

उक्त नमूद जापन दि. १८.०९.२०१० मधील अट क्र. १ मध्ये नमूद केल्यानुसार जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांनी त्यांचे दि. ४.०३.२०११ रोजीच्या आदेशान्वये कंपनीकडून २६९४३.४४ चौ.मी. एवढ्या क्षेत्राच्या मूल्यांकनाच्या ५०% अनर्जित उत्पन्न ६१.५६ कोटी रुपये सरकार जमा करून घेवून विक्री करण्यास पनवानगी दिली आहे. सदर रक्कम रु. ६१.५६ कोटी सििएट कंपनीच्या वतीने मे.अॅशफॉर्ड इन्फोटेक प्रा.लि. यांनी दि. १०.२.२०११ रोजी एच.डी.एफ.सी. बँक पे-ऑर्डर अन्वये शासन जमा करण्यात आली आहे. त्यामुळे पुनर्विकासकाला परवानगी देतांना शासनाचे १ कोटी रुपयाचे नुकसान झालेले नाही.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

**औरंगाबाद शहरामध्ये महावितरणाकडे नवीन वीज जोडणीसाठी  
केलेले अर्ज मंजूरीविना प्रलंबित असल्याबाबत**

**(२२) १८०२६ (१०-०८-२०१५). श्री.अतुल सावे (औरंगाबाद पूर्व) :** सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद शहरामध्ये महावितरणातर्फे दिनांक १५ नोव्हेंबर, २०१४ रोजी वीज वितरणाचा ताबा घेण्यात आल्यानंतर २२०० ग्राहकांनी नवीन वीज जोडणीसाठी केलेले अर्ज अद्याप माहे मे, २०१५ रोजी पासून मंजूरीविना प्रलंबित आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीनुसार सदर प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०७-०१-२०१६) :** (१) औरंगाबाद शहरात माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये वीज जोडणीसाठी मंजूर प्रतिक्षा यादीतील अनामत रक्कम भरलेले एकूण २०४२ ग्राहक होते. त्यापैकी माहे मे, २०१५ पर्यंत ९९७ ग्राहकांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. उर्वरित १०६५ ग्राहकांना, तारा व इतर साहित्य लागत असल्याने वीज जोडणी प्रलंबित आहेत.

(२) प्रश्न उद्भवत नाही.



- (३) विभागीय कार्यालयस्तरावर व मंडळ कार्यालयस्तरावर कॅम्पेक्स अंतर्गत निविदा काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उर्वरित १०६५ ग्राहकांना वीज जोडण्या देण्यात येतील.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील नवीन जिल्ह्यांची व तालुक्यांची निर्मिती करण्यासाठी  
समिती गठीत करण्यात आल्याबाबत**

- (२३) १८११४ (०६-०८-२०१५). श्री.अजित पवार (बारामती), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.सुधाकर भालेराव (उदगीर), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.महेश (दादा) लांडगे (भोसरी) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्यातील मोठ्या जिल्ह्यांचे व तालुक्यांचे विभाजन करून नविन जिल्ह्यांची व तालुक्यांची निर्मिती करण्याबाबत विचार करण्यासाठी प्रधान सचिव, महसूल विभाग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नविन जिल्ह्यांच्या व तालुक्यांच्या निर्मितीसाठी कोणकोणते निकष निश्चित करण्यात आले आहेत, तसेच कोणकोणत्या जिल्ह्यांचे / तालुक्यांचे विभाजन करण्याचे प्रस्तावित केले आहे,
- (३) असल्यास, उक्त समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला आहे काय, असल्यास केव्हा,
- (४) असल्यास, अहवालामध्ये समितीने कोणकोणत्या शिफारशी केल्या आहेत,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. एकनाथराव खडसे (०५-०१-२०१६) :** (१) राज्यात नवीन जिल्ह्यांच्या व तालुक्यांच्या निर्मितीसाठी निकष ठरविण्याच्या दृष्टीने अनुक्रमे प्रधान सचिव (महसूल) व विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दोन स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत.

(२), (३), (४) व (५) जिल्हा विभाजनाचे निकष ठरविण्याकरीता गठीत करण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा विभाजनाबाबतचे शासनाचे धोरण निश्चित करण्याचे संकल्पित आहे व त्या आधारे नवीन जिल्हा निर्मितबाबत यथोचित निर्णय घेण्याचे योजिले आहे.

तसेच, तालुका पुनर्रचनेबाबतचे निकष ठरविण्याकरीता गठीत करण्यात आलेल्या समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला असून त्यावर सविस्तर अभिप्राय देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांना कळविण्यात आलेले आहे. विभागीय आयुक्तांचे अभिप्राये प्राप्त झाल्यानंतर तालुका पुनर्रचनेबाबतचे शासनाचे धोरण निश्चित करण्याचे संकल्पित आहे व त्या आधारे राज्यातील तालुक्यांची पुनर्रचना करून नवीन तालुक्यांच्या निर्मितीबाबतचा यथोचित निर्णय घेण्याचे योजिले आहे.

**कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर सहाय्यक दुय्यम निबंधकामार्फत  
बनावट हक्क सोडपत्र केल्याबाबत**

(२४) १८४९५ (१४-०८-२०१५). श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर सहाय्यक दुय्यम निबंधकामार्फत बनावट हक्क सोडपत्र केल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, तसेच सदर प्रकरणी राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यांत आली आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, प्रश्न भाग (१) व (२) बाबत शासनामार्फत चौकशी केली आहे काय,
- (४) तसेच चौकशीत काय आढळून आले व तदनुसार बनावट हक्क सोडपत्र तयार करणाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (०८-०१-२०१६) : (१) होय.

(२) होय. सदर प्रकरणी दि. २७/०२/२०१५ रोजी यापूर्वीचा जुना राजवाडा पोलीस ठाणे यांच्याकडे गु.र.नं. ३४/२०१५ अन्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

(३) होय.

(४) सह दुय्यम निबंधक वर्ग-२, करवीर क्र. ३ कोल्हापूर या कार्यालयात, मौजे केली, ता.करवीर येथील मिळकतीचा हक्कसोडपत्र दस्त क्र. ४१७९/२०१३ मध्ये लिहून देणार क्र. ५ सौ.रत्नमाला विजय साळोखे यांच्या जागी तोतया महिला आनंदी शिवाजी पाटील (गुळवी) यांना उभे करून दस्त नोंदविला असल्याबाबत निदर्शनास आले आहे.

सदर प्रकरणी जिल्हा निबंधक तथा अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी नोंदणी अधिनियम, १९०८ च्या कलम ८३ नुसार जुना राजवाडा पोलीस ठाणे यांच्याकडे गु.र.नं. ३४/२०१५ अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर जिल्ह्यात विद्युत वितरणाच्या नवीन उपकेंद्रांना जागा उपलब्ध न झाल्याने  
निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाल्याबाबत**

(२५) १८५१४ (०६-०८-२०१५). श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर जिल्ह्यात विद्युत वितरणाच्या २६ नवीन उपकेंद्रास मंजूरी मिळाली आहे मात्र ७ ठिकाणी जागा उपलब्ध झाली, असून अन्या १९ उपकेंद्रांना जागा उपलब्ध न झाल्याने निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर मंजूर विद्युत उपकेंद्रांना जागा उपलब्ध करून विद्युत उपकेंद्र उभारणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०७-०१-२०१६) : (१) कोल्हापूर जिल्ह्यात २६ मंजूर उपकेंद्रांपैकी आतापर्यंत ११ उपकेंद्रांची जागा महावितरण कंपनीने ताब्यात घेतल्या आहेत.

(२) उर्वरित उपकेंद्रासाठी शासकीय जागा उपलब्ध करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकार्यांमार्फत प्रयत्न सुरु आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पुर्व हवेली तालुक्यातील (जि.पुणे) येथील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ६ हे  
हडपसर येथून लोणी काळभोर परिसरात स्थलांतर करण्याबाबत**

(२६) १९२६३ (२१-०८-२०१५). श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुर्व हवेली (जि.पुणे) येथील उरुळी, कांचन, कदम-वाकवस्ती, थेऊर, लोणी काळभोर या लोकसंख्येने मोठ्या गावांसह परिसरातील गावांसाठी शासनाने १९९२ साली लोणी काळभोर येथे मंजूर केलेले हवेली तालुक्याचे क्रमांक ६ चे दुय्यम निबंधक कार्यालय अद्यापही लोणी काळभोर परिसरात कार्यरत नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पुर्व हवेली तालुक्यासाठी मंजूर झालेल्या दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ६ मध्ये एकूण वार्षिक दहा हजार नोंदविलेल्या दस्तांपैकी ५ हजार पेक्षा जास्त दस्त पुर्व हवेली तालुक्यातील गावांमधून नोंदविले जात आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, पुर्व हवेलीसाठी मंजूर असलेली दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ६ हे हडपसर येथून लोणी काळभोर परिसरात स्थलांतर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (०८-०१-२०१६) : (१) दि. ०९/०९/१९९१ च्या शासन निर्णयानुसार हवेली क्र. ६ हे कार्यालय दि. ०१/०५/१९९८ रोजी कदम वाकवस्ती येथे कार्यान्वित करण्यात आले होते. परंतु नागरिकांच्या आग्रहास्तव दि. ०१/०१/२०१५ रोजी हडपसर गाडीतळ येथे स्थलांतरीत करण्यात आलेले आहे. सदरचे कार्यालय लोणी काळभोर परिसरापासून अंदाजे ५ कि.मी. अंतरावर कार्यरत आहे.

(२) नाही. सन २०१४ मध्ये नोंदविलेल्या एकूण १२१९६ दस्तापैकी ९७४ व सन २०१५ मध्ये दि. ०६/१०/२०१५ पर्यंत नोंदविलेल्या एकूण १००८९ दस्तापैकी ५७० दस्त पुर्ण हवेली म्हणजेच उरळी कांचन, कदम वाकवस्ती, थेऊर, लोणी काळभोर या गावामधील नोंदविलेले आहेत.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे जिल्हा व सोलापूर जिल्हा यांचे विभाजन करून  
संभाव्य बारामती जिल्हा निर्मिती करण्याबाबत**

(२७) १९२८९ (१०-०८-२०१५). श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्हा व सोलापूर जिल्हा यांचे विभाजन करून संभाव्य बारामती जिल्हा निर्मिती करण्याचे काम शासन स्तरावर सुरु आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शिरूर तालुक्याला बारामतीमध्ये जिल्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, शिरूर तालुक्याला पुणे शहर जवळचे आणि सोपे असताना पुणे शिरूर अंतर ६५ कि.मी. असताना बारामतीचे अंतर १०० कि.मी. अधिक असून शिरूर तालुक्यातील लाखो नागरिकांची बारामती जिल्ह्याला शिरूर जोडून गैरसोय करण्यात येणार आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, शिरूर तालुक्यातील नागरिकांच्या हरकत, सूचना याबाबत न मागविता व शिरूर तालुक्यातील नागरिकांच्या विरोध असताना बारामती जिल्ह्यात शिरूर तालुक्याचा समावेश करू नये याबाबत शासनस्तरावरून केलेली कार्यवाही वा शासनाची प्रतिक्रिया ?

श्री. एकनाथराव खडसे (०५-०१-२०१६) : (१) नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**कल्याण तालुक्यातील जांभुळ-वसत-शेलवली ही गावे  
अंबरनाथ तालुक्यात समाविष्ट करण्याबाबत**

(२८) १९३४१ (०६-०८-२०१५). श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील जांभुळ-वसत-शेलवली ही गावे बदलापूर व अंबरनाथ या शहरांच्या नजीक असूनही सदर गावे कल्याण तालुक्यात समाविष्ट असून त्यांना शासिकय कामांसाठी कल्याण येथे हेलफाटे घालावे लागत असल्याने सदर ग्रामपंचायतींनी अंबरनाथ तालुक्यात समावेश होण्याबाबत ठराव करून जिल्हापरिषदे मार्फत शासनास पाठविण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशी अंती कल्याण तालुक्यातील जांभुळ-वसत-शेलवली ही गावे अंबरनाथ तालुक्यात समाविष्ट करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती ?

**श्री. एकनाथराव खडसे (०५-०१-२०१६) :** (१) नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**बांधकाम विभागाची परवानगी नसतानाही अलिबाग-रेवस रस्त्याची साईडपट्टी व रस्ता खोदून बेकायदेशीर खोदकाम केले असल्याबाबत**

(२९) १९५३८ (०६-०८-२०१५). श्री.भरतशेठ गोगावले (महाड) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील अलिबाग-रेवस दरम्यान खडताळ पुल ते वायशेत दरम्यान महावितरण कंपनीने बांधकाम विभागाची परवानगी नसतानाही अलिबाग-रेवस रस्त्याची साईडपट्टी व रस्ता खोदून बेकायदेशीर खोदकाम केले असल्याची बाब नुकतेच माहे मे, २०१५ मध्ये माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये उघडकीस आली आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय चौकशीत काय आढळून आले, तदनुसार यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०७-०१-२०१६) :** (१) अंशतः खरे आहे.

(२) पायाभूत आराखडा प्रकल्प-२ अंतर्गत अलिबाग तालुक्यातील ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत व अखंडीत रहावा या उद्देशाने अलिबाग-रेवस रस्त्यावर खडताळ पुल ते वायशेत दरम्यान नवीन २२ के.व्ही. भूमीगत वीजवाहिनी टाकण्यात आली आहे. सदर कामाबाबत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग विभाग यांच्याकडून रु.५७,५२,६००/- चे मागणीपत्र (डीमांड नोट) देण्यात आली आहे. या रक्कमेमध्ये ५ वर्षाकरिता भुभाडे

रु. ३५,८७,२००/- आकारण्यात आले आहे. तसेच रु. ८०,०००/- बँक गॅरंटी आकारण्यात आली आहे. परंतु सदर जागेचा प्रमुख वापर हा सार्वजनिक सुविधा या सदरचा असल्याने त्याला महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ११७(५) व महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९६९ मधील नियम (२) च्या तरतुदी लागू होत असून अशा क्षेत्राच्याबाबत अकृषित आकारणी करण्यात येऊ नये असे जिल्हाधिकारी, अलिबाग यांनी दि. ०५.११.१९९२ अन्वये आदेश दिलेले आहेत. त्यानुसार, सदर बाबत सुधारित मागणी पत्रक मिळाल्यानंतर त्याचा भरणा महावितरण कंपनीकडून करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**महावितरणांच्या जळगांव परिमंडळातील जळगांवसह धुळे व नंदुरबार  
जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांच्या थकबाकीबाबत**

(३०) १९७४० (०६-०८-२०१५). श्री.किशोर पाटील (पाचोरा), श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महावितरणांच्या जळगांव परिमंडळातील जळगांवसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांच्या १,८५४ वीज जोडणीकडे सुमारे ५८ लाख रुपयांची थकबाकी आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरची थकबाकी कोणकोणत्या विभागाकडे आहे,
- (३) असल्यास, सदरची थकबाकी वसूल करण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१३-०१-२०१६) : (१) होय, हे अंशतः खरे आहे. जळगांव परिमंडळातील जळगांव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांच्या एकूण १८७० वीज जोडण्यांची माहे जुलै, २०१५ अखेर रु. ६५.२३ लाख एवढी थकबाकी आहे.

(२) जळगांव परिमंडळातील जळगांव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांसाठी अनुक्रमे २१, २३ व १२ शासकीय विभागांकडे वीज जोडणीची थकबाकी आहे.

(३) व (४) थकबाकी वसूल करण्यासाठी वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात किंवा कायमस्वरूपी बंद करण्यात येतो. तत्पूर्वी सर्व शासकीय कार्यालयांना महावितरणच्या संबंधित उपविभागीय व विभागीय कार्यालयांद्वारे प्रत्यक्ष भेटीद्वारे थकबाकी भरण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे.

**जळगांव जिल्ह्यात क्रॉम्टन ग्रीव्हजतर्फे शहरासह लोडशेडिंग करण्यात येत असल्याबाबत**

(३१) १९९८ (१०-०८-२०१५). श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्याच्या विद्युतभार केंद्राचे कोणतेही आदेश व सूचना नसतांनाही जळगांव जिल्ह्यात क्रॉम्टन ग्रीव्हजतर्फे शहरासह माहे एप्रिल, २०१५ च्या दरम्यान वा त्यासुमारापासून लोडशेडिंग करण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, लोडशेडिंगची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, विद्युतभार केंद्राचे कोणतेही आदेश व सूचना नसतांनाही क्रॉम्टन ग्रीव्हज कंपनीमार्फत होत असलेल्या लोडशेडिंगबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने सदरचे लोडशेडिंग बंद करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०७-०१-२०१६) : (१) व (२) महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग आणि महावितरण यांचे प्रचलित नियम व परिपत्रकानुसार वीज वाहिनीवरील वाणिज्यिक व वितरण हानीचे प्रमाण जास्त असलेल्या वीज वाहिनीवर भारनियमन करण्यात येते. त्याअनुषंगाने सदर ठिकाणी मे.क्रॉम्टन ग्रीव्हज मार्फत वीज हानी गटानुसार भारनियमन करण्यात आले.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**देवगड (जि.सिंधुदुर्ग) तालुक्यातील आनंदवाडी येथे अत्याधुनिक सुसज्ज मत्स्यव्यवसाय बंदर उभारण्याबाबत**

(३२) २०३२६ (१०-०८-२०१५). श्री.नितेश राणे (कणकवली), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) : सन्माननीय मत्स्य व्यवसाय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) देवगड (जि.सिंधुदुर्ग) तालुक्यातील आनंदवाडी येथे अत्याधुनिक सुसज्ज मत्स्यव्यवसाय बंदर उभारण्याचे शासनाने निश्चित करून सदरहू प्रकल्पाचा १० व्या पंचवार्षिक योजनेत समावेश करण्यात आलेला असून १० पंचवार्षिक योजनेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे शासनाने निश्चित केलेले असतानाही सदरहू मत्स्यव्यवसाय बंदर उभारण्यात आलेले नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास देशातील पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून जाहिर झालेला सदरहू मत्स्यव्यवसाय बंदर उभारणीस होत असलेल्या विलंबामुळे यापूर्वी मागील सुमारे ६ वर्षांपासून अनेक सन्माननीय सदस्यांनी कपात सुचना व अन्या संसदीय अयुधाद्वारे याबाबत सभागृहातचर्चा करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास दिनांक १० ऑक्टोबर, २००७ रोजी संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिल्यानंतर प्रत्यक्षात पहिल्या टप्प्याच्या कामास दिनांक २६ डिसेंबर, २००७ पासून सुरुवात झाल्यानंतर सदरहू काम मे २००८ अखेरपासून ठप्प झालेले असून या बंदराच्या पहिल्या टप्प्याच्या कामावर सुमारे ७ कोटीहून अधिक रक्कम खर्च झालेली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, शासन निर्णय क्र.मत्स्वि/१००४/प्र.क्र.१२९/पदुम-१४, दिनांक २२ जुलै, २००४ अन्वये रु.२९ कोटी १२ लाख ६७ हजार अंदाजित खर्चास प्रशासकीय मंजूरी दिलेल्या प्रकल्प खडल्यामुळे आता सदरहू प्रकल्पाच्या खर्चात प्रचंड प्रमाणावर वाढ होऊन प्रकल्पाच्या अंदाजित खर्चात ९७.९२ कोटीच्या पर्यंत गेल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधीनी दिनांक १२ मे, २०१५ रोजी मा.मुख्यमंत्र्याची प्रत्यक्ष भेट घेऊन सदरहू प्रकल्पाचे काम त्वरीत सुरु करण्याबाबतचे एक लेखी निवेदन सादर केले आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, सदरहू प्रकल्पाचे सध्या संपूर्णतः बंद असलेले काम विनाविलंब हाती घेवून सदरहू प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने शासनाने कोणता निर्णय घेतला आहे वा घेण्यात येत आहे
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (२१-०९-२०१५) : (१) हे खरे नाही.

(२) होय, अंशतः खरे आहे.

(३) होय. आतापर्यंत या कामावर रु. ५ कोटी १७ लाख इतका खर्च झालेला आहे.

(४) व (५) होय, स्थानिक गावकऱ्यांच्या विरोधामुळे सदर काम बंद असून गावकऱ्यांच्या सहमतीने सुधारीत आराखडा तयार करण्यात आला आहे. सुधारीत आराखड्यानुसार प्रकल्पाच्या अंदाजपत्रकास सुधारीत प्रशासकीय मान्यता घेण्याची कार्यवाही सुरु आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कृषी विजपंपाच्या ४५०० वीज जोडण्याची कामे प्रलंबित असल्याबाबत

(३३) २१४१५ (१०-०८-२०१५). श्री.गोवर्धन शर्मा (अकोला पश्चिम), डॉ.संजय कुटे (जळगाव जामोद) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कृषी विजपंपाच्या ४५०० वीज जोडण्याची कामे प्रलंबित असल्याची माहिती निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, १५ जूनपर्यंत त्यातील २५०० कृषीपंपाची जोडणी पुरी करावी असे निर्देश मा.अर्थमंत्र्यांनी दिले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, जोडणी केव्हापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?



- श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१३-०१-२०१६) :** (१) होय, हे खरे आहे.  
(२) होय, हे खरे आहे.  
(३) होय.  
(४) मार्च, २०१५ अखेर प्रलंबित असणाऱ्या कृषीपंपाचा विद्युत पुरवठा माहे डिसेंबर, २०१५ अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.  
(५) प्रश्न उद्भवत नाही.

**साखरखेडा (जि.बुलढाणा) येथील वीज कंपनीच्या वीजग्राहकांना  
नाहक त्रास सहन करावा लागत असल्याबाबत**

- (३४) २२९६५ (१०-०८-२०१५).** डॉ.शशिकांत खेडेकर (सिंदखेड राजा) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-  
(१) साखरखेडा (जि.बुलढाणा) येथील वीज कंपनीच्या समस्यां वाढल्या असल्याने शेतकऱ्यांना व्यावसायिक, वीज ग्राहकांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे नुकतेच माहे मे, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,  
(२) असल्यास, वीज कंपनीकडून जास्तीची विज बिल विज ग्राहकांना पाठवून, वेळोवेळी वीज पुरवठा खंडित करणे वारंवार फ्युज उडण्याचा प्रकार होत असल्याने वीजग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, हे ही खरे आहे काय,  
(३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,  
(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले त्यानुषंगाने दोषी असणाऱ्या वीज कंपनीविरुद्ध कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,  
(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०७-०१-२०१६) :** (१) होय, हे खरे आहे. मे.अल्फा डि.बी.ए. युटिलिटी एनॅलिसिस सिस्टीम, ठाणे या फोटो रिडिंग एजन्सीच्या मिटर वाचनाच्या कामात त्रुटीमुळे ग्राहकांच्या तक्रारी महावितरण कंपनीस प्राप्त झाल्या होत्या.  
(२) होय, हे खरे आहे.  
(३) होय, महावितरण कंपनीकडून या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे.  
(४) वरील प्रकरणी महावितरण कंपनीकडून मे.अल्फा डि.बी.ए. युटिलिटी एनॅलिसिस सिस्टीम, ठाणे या एजन्सीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली व सदर एजन्सीकडून मिटर वाचनाचे काम काढून घेण्यात आले आहे.  
(५) प्रश्न उद्भवत नाही.

**तरंदळे (ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग) गावात स्वतंत्र तलाठी सजा निर्माण करण्याबाबत**

**(३५) २३०२८ (१०-०८-२०१५). श्री.संजय कदम (दापोली) :** सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) तरंदळे (ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग) या गावाची लोकसंख्या सुमारे १५०० हून अधिक असून या गावात स्वतंत्र तलाठी साझा नसल्यामुळे ग्रामस्थांना १० कि.मी. अंतरावर असलेल्या कलमठ या गावी जावे लागत असून कित्येक वेळा तलाठी भेटत नसल्यामुळे ग्रामस्थांची महत्वाची कामे होत नसल्याने तरंदळे या गावी स्वतंत्र तलाठी साझा मंजूर करण्याकरीता दिनांक ९ फेब्रुवारी, २०१५ रोजी झालेल्या सभेत ग्रामपंचायत तरंदळे यांनी ठराव मंजूर करण्यात येवून तरंदळे येथे स्वतंत्र तलाठी साझा मंजूर करण्याबाबत स्थानिक विधानसभा सदस्यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना दिनांक २१ एप्रिल, २०१५ रोजी वा त्यासुमारास लेखी निवेदन देण्यात येवूनही अद्याप कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे माहे जून, २०१५ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, तरंदळे येथे स्वतंत्र तलाठी साझा मंजूर करण्याबाबत शासनाने कोणती तातडीची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. एकनाथराव खडसे (०५-०१-२०१६) :** (१) व (२) राज्यातील तलाठी साझांची पुनर्रचना करण्याबाबत शासन निर्णय क्रमांक प्राफेब-२०१०/तलाठी/प्र.क्र.११२/म१०, दि. ०३/०२/२०१४ अन्वये शासनास शिफारशी करण्यासाठी विभागीय आयुक्त नागपूर यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती.

सदर समितीच्या प्राप्त झालेल्या अहवालास अनुसरून राज्यातील तलाठी साझांची पुनर्रचना करण्याच्या दृष्टीने एकूण ३०८४ इतके तलाठी साझे व त्या त्या अनुषंगाने आवश्यक असलेली तलाठी, मंडळ अधिकारी व कोतवाल यांची पदे निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. सदर प्रस्तावावर निर्णय झाल्यानंतर तरंदळे (ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग) मध्ये तलाठी साझा मंजुरीबाबत कार्यवाही करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**सांगली मंडल मध्ये मोठ्या प्रमाणात वीज गळती व वीज चोरी होत असून याची बिले मात्र सर्वसामान्य ग्राहकांच्या बिलामधून वसूल केली जात असल्याबाबत**

**(३६) २३३८८ (०६-०८-२०१५). श्री.धनजंय (सुधीर) गाडगीळ (सांगली) :** सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महावितरणच्या सांगली मंडलमध्ये मोठ्या प्रमाणात वीज गळती व वीज चोरी होत असून याची बिले मात्र सर्वसामान्य ग्राहकांच्या बिलामधून इंधन अधिभार म्हणून वसूल होत असल्याबाबतची धक्कादायक माहिती २०१४ च्या एका सर्वेक्षणामधून समोर आली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या बिलाचा भुर्दंड सर्वसामान्य ग्राहकांना भरावा लागत आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, त्याची सर्वसामान्य कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, यासंदर्भात शासनाने काय कार्यवाही केली आहे वा करणार आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०७-०१-२०१६) :** (१) राज्यासाठी आवश्यक ती वीज उपलब्ध होत नसल्याने महावितरण कंपनीला बाहेरच्या राज्याकडून महागड्या दराने वीज खरेदी करावी लागते. त्यामुळे राज्यातील सर्व वीज ग्राहकांना त्यांच्या वीज वापराच्या प्रमाणात “इंधन अधिभार” आकारला जातो. त्यामुळे “इंधन अधिभार” वीज चोरीशी संबंधित बाब नसून मा.विद्युत नियामक आयोग यांनी निश्चित केलेल्या धोरणात्मक बाबीनुसार सदर इंधनभार वीज देयकामध्ये समाविष्ट करून तो आकारण्यात येतो.

- (२) हे खरे नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

---

**मारेगांव आणि मुकूटबन १३२ के.व्ही. उपकेंद्र व मोहदा, मोहली, अडेगांव, पुनवट, येथिल ३३ के.व्ही. मंजूर उपकेंद्राचे कामे अद्यापही सुरु न झाल्याबाबत**

- (३७) २३४२४ (०६-०८-२०१५). **श्री.संजिवरेड्डी बोदकुरवार (वणी), प्रा.अशोक उईके (राळेगाव), श्री.राजू तोडसाम (अर्णी) :** सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) वणी विधानसभा क्षेत्रातील मारेगांव आणि मुकूटबन १३२ के.व्ही. उपकेंद्र व मोहदा, मोहली, अडेगांव, पुनवट, येथिल ३३ के.व्ही. मंजूर उपकेंद्राचे कामे अद्यापही सुरु झाले नाही, हे खरे आहे काय,
  - (२) असल्यास, किमान १६ तास विजेची अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र अत्यंत कमी दाबाची केवळ ४ ते ५ तास विज शेतक-यांना मिळत आहे, हे खरे आहे काय,
  - (३) असल्यास, उक्त प्रकरणी मंजूर विज उपकेंद्राचे काम त्वरीत सुरु करण्याविषयी शासनाची काय योजना आहे,
  - (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०७-०१-२०१६) :** (१) ३३/११ के.व्ही. मोहदा, मोहली, अडेगाव, पुनवट येथे अनुशेष योजनेअंतर्गत मंजूर असून कामे प्रगतीपथावर आहेत. वणी विधानसभा क्षेत्रातील मारेगाव आणि मुकूटबन १३२ के.व्ही. उपकेंद्राचा प्रस्ताव महावितरण कंपनीने महापारिषद कंपनीकडे मंजूरीसाठी पाठविला आहे.

- (२) हे खरे नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

पाटण (ता.मावळ, जि.पुणे) येथे गावालगत असलेले विद्युत खांब ऊन, वारा, पावसामुळे  
त्याचा जमिनीलगतचा भाग सडून गेला असल्याबाबत

(३८) २४२३६ (०६-०८-२०१५). श्री.संजय (बाळा) भेगडे (मावळ) : सन्माननीय ऊर्जा मंत्री  
पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे जिल्हा मावळ तालुक्यातील पाटण येथे गावालगत रोवलेले असलेले विद्युत खांब  
ऊन, वारा, पावसामुळे त्याचा जमिनीलगतचा भाग सडून गेला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या खांबावरून मुख्य विद्युतप्रवाह वाहत असून हे खांब वर्दळीच्या ठिकाणी  
आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, खांबाच्या दुरुस्तीबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना स्थानिक नागरीकांनी  
वेळोवेळी सांगितले असून १३ मार्च रोजी या खांबाची छायाचित्रे काढून काही नागरीकांनी  
महावितरणचे राजगुरु नगर, लोणावळा व कार्ला या तीनही ठिकाणच्या अधिकाऱ्यांना  
व्हॉट्सअप या सोशल मिडीयाच्या माध्यमातून छायाचित्रे पाठविली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, मुख्य विद्युतप्रवाह वाहून नेणारे खांबापासून होणारी दुर्घटना टाळण्यासाठी  
सडलेले खांब काढणेबाबत शासन स्तरावर संबंधितांना आदेश देण्यात आले आहे काय,
- (५) असल्यास, आदेशाच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०७-०१-२०१६) : (१) हे खरे आहे.

- (२) हे खरे नाही.
- (३) उपरोक्त ठिकाणी एकंदर दोन पोल सडलेल्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आल्यावर  
महावितरण कंपनीकडून ते पोल बदलण्यात आले आहेत.
- (४) महावितरण कंपनीकडून लोणावळा, वडगाव, तळेगाव इत्यादी उपविभागामधील खांबाची  
तपासणी चालू असून आवश्यक त्या खांबांना मफिंग करण्याकरिता निविदा प्रक्रिया चालू  
करण्यात आलेली आहे.
- (५) निविदा प्रक्रिया झाल्यावर संबंधित कामे महावितरण कंपनीकडून पूर्ण करण्यात येतील.
- (६) प्रश्न उद्भवत नाही.

**मनमाड (जि.नाशिक) शहरातील आय.यु.डी.पी. वसाहतीतील शेकडो  
रहिवाशांच्या जिवितास धोका निर्माण झाला असल्याबाबत**

(३९) २४४५७ (१०-०८-२०१५). श्री.पंकज भुजबळ (नांदगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातील आय.यु.डी.पी. या वसाहतीतील गवळी मंगल कार्यालय-बालोद्यान-स्टेडियम ते वागदर्डी तसेच जोशी यांच्या घरापासून गुरुद्वार मळा (शिख मळा) या लोक वस्तीचा भागातून रहिवाशांच्या घरालगत ११ केव्ही विद्युत वाहिन्या गेल्यामुळे पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात शॉटसर्किट होणे, विद्युत प्रवाह घरांमध्ये उतरणे या विद्युत वाहिनीमुळे आय.यु.डी.पी. वसाहतीतील शेकडो रहिवाशांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत स्थानिक रहिवाशांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. सहाय्यक अभियंता कार्यालय, उपविभाग मनमाड व कार्यकारी अभियंता, विभाग मनमाड या कार्यालयाकडे सातत्याने धोकादायक विद्युत वाहिन्या हटविण्याबाबत मागणी करूनही कार्यवाही करण्यात आली नाही, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त विद्युत वाहिनी हलविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करित आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१३-०१-२०१६) : (१) अंशतः खरे आहे. सदर वाहिनीच्या लगत व खाली कोणतेही सुरक्षित अंतर न ठेवता आय.यु.डी.पी. च्या विकासकाने घरांचे बांधकाम केलेले असल्यामुळे रहिवाशांच्या जीवितास धोका संभवू शकतो.

(२) अंशतः खरे आहे. सदर वाहिनीच्या खाली महावितरण कंपनी मनमाड यांच्याकडून विद्युत सुरक्षा कायद्यानुसार सुरक्षा जाळी (गार्डींग) लावण्यात आलेली आहे. सदर वाहिनी हटविण्याचे काम हे संबंधित प्लॉट धारक, विकासक तसेच नगर परिषद प्रशासन यांनी महावितरण कंपनीकडे १.३ टक्के सुपरव्हीजन चार्जेस भरून मान्यता प्राप्त ठेकेदाराकडून करून घेणे आवश्यक आहे. सदर वाहिनी हटविण्याबाबत कोणताही अर्ज वा प्रस्ताव महावितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयास प्राप्त झालेला नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याचे विभाजन करण्याबाबत**

(४०) २४६८४ (०६-०८-२०१५). श्री.विलासराव जगताप (जत) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सांगली जिल्ह्यात जत तालुका क्षेत्रफळाने सर्वात मोठा तालुका आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, तालुक्यात १२३ गावे व ८ मंडळ अधिकारी असा तालुक्याचा मोठा कार्यभाग आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, जिल्हाधिकारी, सांगली यांनी शासनास तालुका विभाजनाचा प्रस्ताव सादर केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, जिल्ह्यातील केवळ ३५ गावांचा पलुस व ५५ गावांचा कडेगाव हे दोन तालुके शिफारस नसताना ही झालेले आहेत, हे खरे आहे काय,
- (५) असल्यास, जत तालुक्याच्या विभाजन करण्यासाठी शासनाने अद्यापपर्यंत कोणती कार्यवाही केली आहे,
- (६) असल्यास, जत तालुक्याचे विभाजन होऊन नवीन तालुका कधीपर्यंत अस्तित्वात येणार आहे,
- (७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (०५-०१-२०१६) : (१) होय.

(२) होय.

(३) होय. दि. २८.०६.२००४ च्या पत्रान्वये जिल्हाधिकारी सांगली यांनी जत तालुक्याचे विभाजन करून संख हा नवीन तालुका निर्माण करणेबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे.

(४) हे खरे नाही. जिल्हाधिकारी, सांगली यांचेकडून पलुस तालुका निर्मितीच्या वेळी उचित माहिती घेवून व कडेगाव तालुका निर्मितीच्या वेळी जिल्हाधिकारी, सांगली यांचेकडून प्राप्त झालेला प्रस्ताव विचारात घेवून हे दोन्ही तालुके निर्माण करण्यात आले आहे.

(५) व (६) राज्यातील तालुका पुनर्रचनेसंदर्भात निकष निश्चित करण्याकरीता शासन निर्णय दि. १५ नोव्हेंबर, २०११ अन्वये विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या अध्यक्षतेखालील गठीत करण्यात आलेल्या समितीच्या अहवालावर राज्यातील सर्व विभागीय आयुक्तालयांचे अभिप्राय मागविण्यात आले आहे. तदनंतर, राज्यातील तालुका पुनर्रचनेसंदर्भात धोरणात्मक निकष ठरविल्यानंतर अन्य प्रस्तावांसोबतच जत तालुक्याचे विभाजन करून संख हा नवीन तालुका निर्माण करणेबाबत जिल्हाधिकारी सांगली यांनी पाठविलेल्या प्रस्तावावर पुढील उचित कार्यवाही करण्याची तजविज ठेवली आहे.

(७) प्रश्न उद्भवत नाही.

मौज ढोलडोंगरी (ता.कोरची, जि.गडचिरोली) येथील ३३/११ के.व्ही.

केंद्राचे बांधकाम पूर्ण करण्याबाबत

(४१) २४८८० (०६-०८-२०१५). श्री.कृष्णा गजबे (आरमोरी) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजा ढोलडोंगरी (ता.कोरची, जि.गडचिरोली) येथे विज वितरण कंपनीचे ३३/११ के.व्ही. उपकेंद्र मागील ३ वर्षांपूर्वी मंजूर झाले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, अद्यापपर्यंत सदर केंद्राच्या बांधकामाबाबत कोणत्याही प्रकारची सुरुवात झाली नाही, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, तेथे फक्त वॉल कंम्पाऊंडचे काम पूर्ण झाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर केंद्राचे काम त्वरीत पूर्ण करून तेथे वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंत्याचे कार्यालय सुरु करण्याची मागणी तेथील नागरिकांनी केली आहे, हे खरे आहे काय,
- (५) असल्यास, सदर केंद्राचे बांधकाम किती मुदतीत केले जाईल,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

**श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०७-०१-२०१६) :** (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, मौजा ढोलडोंगरी (कोटगुल), ता.कोरची येथे ३३/११ के.व्ही. उपकेंद्र उभारणीचे काम यापूर्वी मुख्य अभियंता (नाप), नागपूर यांनी मे.चड्डलवाडा कंस्ट्रक्शन प्रा.लि. हैद्राबाद या कंत्राटदारास दि. १२/०८/२०१० ला दिले होते. परंतु कंत्राटदाराने विहित मुदतीत काम न केल्यामुळे मुख्य अभियंता (नाप), नागपूर कार्यालयाकडून दि. ३०.०८.२०१२ रोजी कामाचे कंत्राट रद्द करण्यात आले. मे.चड्डलवाडा कंस्ट्रक्शन प्रा.लि. हैद्राबाद यांनी काम पूर्ण करण्याची हमी दिल्यामुळे मुख्य अभियंता (नाप), नागपूर कार्यालयाकडून कामाचे पुर्नआदेश दि. ०८/०९/२०१४ रोजी दिले. परंतु मंदगतीने काम सुरु असल्यामुळे मुख्य अभियंता (नाप) नागपूर कार्यालयाकडून दि. ०२/०९/२०१५ रोजी पुनश्च: कंत्राट रद्द करण्याची नोटीस बजावलेली आहे. नोटीस बजावल्यानंतरही कंत्राटदाराची कामात समाधानकारक प्रगती नसल्याने मुख्य अभियंता (नाप), नागपूर यांनी त्यांच्या दि. २४/०९/२०१५ च्या पत्रानुसार कंत्राटदारास कंत्राट रद्द केल्याचा आदेश दिला आहे. तसेच, अधीक्षक अभियंता, गडचिरोली यांनी नविन कंत्राट देण्याबाबतची प्रक्रिया सुरु करण्याबाबत दि. २४/०९/२०१५ नुसार कळविण्यात आलेले आहे व ३१/१२/२०१६ पर्यंत ३३/११ के.व्ही. उपकेंद्राचे काम पूर्ण करण्याचा मानस आहे.

(३) सदर कंत्राटदाराने तेथे साखळी कुंपण तयार केलेले आहे.

(४) होय, हे खरे आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

(६) वरील प्रमाणे.

#### हातकणंगले तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र पेठवडगाव तालुका करण्याबाबत

(४२) २५०२८ (१०-०८-२०१५). डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), श्री.उल्हास पाटील (शिरोळ) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हातकणंगले (जि.कोल्हापूर) तालुका हा सहकार, व्यापार, उद्योग, शिक्षण, शेती, पर्यटन आदि क्षेत्रात अव्वल असून तेथील लोकसंख्या व प्रशासनानुसार पडणारा प्रचंड ताण पाहता हातकणंगले तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र पेठवडगाव तालुका करण्याची मागणी तेथील जनतेने वारंवार शासनाकडे केली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, हातकणंगले तालुकाचे विभाजन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे काय व त्यांचे स्वरूप काय आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. एकनाथराव खडसे (०५-०१-२०१६) :** (१) होय.

- (२) व (३) राज्यातील तालुका पुनर्रचनेसंदर्भात निकष निश्चित करण्याकरीता शासन निर्णय क्र. प्राफेब-२०११/प्र.क्र.९६/म-१०, दि. १५ नोव्हेंबर, २०११ अन्वये विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीच्या अहवालावर राज्यातील सर्व विभागीय आयुक्तालयाचे अभिप्राय मागविण्यात आले आहेत. तदनंतर राज्यातील तालुका पुनर्रचनेसंदर्भात धोरणात्मक निकष ठरविल्यानंतर अन्य प्रस्तावांसोबतच हातकणंगले तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र पेठवडगाव तालुका करण्याबाबतचा प्रस्ताव शासन मान्यतेस्तव सादर करण्यात येईल.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**जालना जिल्ह्यातील वीज वितरण कंपनी (महावितरण) मध्ये कार्यकारी अभियंत्यासह अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त असल्याबाबत**

- (४३) २५७७६ (१०-०८-२०१५). श्री.अर्जुन खोतकर (जालना), डॉ.शशिकांत खडेकर (सिंदखेड राजा) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) जालना जिल्ह्यातील वीज वितरण कंपनी (महावितरण) मध्ये कार्यकारी अभियंत्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, महावितरणाकडून नविन भरती केलेले कनिष्ठ अभियंते वेगवेगळ्या कारणास्तव नोकरी सोडून जात असल्यामुळे जालना जिल्ह्यातील कनिष्ठ अभियंत्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त राहत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, किमान पाच वर्षे अनुभव असलेल्या अधिका-यांची नियुक्ती जालना जिल्ह्यात करून जिल्ह्यातील रिक्त पदे भरणेबाबत शासन कार्यवाही करणार आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रशेखर बावनकुळे (११-०१-२०१६) :** (१) व (२) हे खरे नाही.

- (३) व (४) जालना मंडळ कार्यालयांतर्गत वर्ग १ ते वर्ग ४ ची एकूण मंजूर पदे १२२० असून त्यापैकी १००५ कर्मचारी कार्यरत आहेत व २१५ पदे रिक्त आहेत. त्यापैकी ९२ बाह्यस्त्रोत कर्मचारी रिक्त पदांच्या जागी कार्यरत आहेत. रिक्त पदांपैकी सहाय्यक अभियंत्यांची १३ पदे व कनिष्ठ अभियंत्यांची ३ पदे रिक्त आहेत. या पदांची सरळसेवा भरतीद्वारे निवडसूची प्रकाशित करण्यात आली असून, निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरु आहे.



**सोलापूर जिल्ह्यातील ५०० गावे अजूनही अंधारात असल्याबाबत**

(४४) २५८४४ (१०-०८-२०१५). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ५०० गावे अजूनही अंधारात असून या गावांना दहा तासापेक्षाही जास्त वेळ भारनियमन करून गावे अंधारात ठेवण्यात येत असल्याची बाब माहे मे, २०१५ दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, भारनियमनयुक्त गाव करण्यासाठी पुरेशी यंत्रणा व आवश्यक ती सर्व उपकरणे, निधी कंपनीकडे देण्यात आला आहे परंतु अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळेच ही गावे अंधारात राहिली आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर गावे भारनियमन मुक्त करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा कण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०७-०१-२०१६) : (१) महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने भारनियमनाबाबत निर्देशित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सोलापूर जिल्ह्यातील ४०३ गावांमधील वितरण-वाणिज्य हानी ४२% पेक्षा जास्त असल्याने आवश्यकतेनुसार भारनियमन करण्यात येत आहे. सध्या नियमित भारनियमन कुठेही चालू नाही.

(२) हे खरे नाही.

(३) महावितरण कंपनीकडून खालील उपाययोजना करण्यात येतात :-

१) सदर गावे भारनियमन मुक्त करण्यासाठी महावितरणतर्फे वीज चोरी रोखण्याकरिता दक्षता व सुरक्षा विभागांतर्गत भरारी पथक व स्वतंत्र पोलीस स्थानक कार्यान्वित आहेत.

२) विशेष महिलापथके (दामिनी पथक) तयार करण्यात आली आहेत. वीज चोरी प्रकरणे हाताळण्यासाठी वीज चोरी पकडण्याची मोहिम नियमित चालू असते.

३) वीज चोरी थांबविण्यासाठी व वीज वसुली वाढविण्यासाठी ठिकठिकाणी महावितरणतर्फे पथनाट्ये, पदयात्रा व मेळावे आयोजित करण्यात येत असतात. तसेच जनजागृतीसाठी गावोगावी भित्तीपत्रके लावण्यात येतात.

४) फीडर व्यवस्थापक योजनेतर्गत महावितरण कंपनीच्या वतीने बिल वसुली व वीज चोरी रोखण्यासाठी स्थानिक बेरोजगार विद्युत अभियंता अथवा सेवानिवृत्त विद्युत अभियंता यांची फीडर व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्याची प्रक्रिया चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**दर्यापूर (जि.अमरावती) अंजनगाव सुर्जी येथे महसूल विभागाचे  
उपविभागीय कार्यालय सुरु करण्याबाबत**

(४५) २६०३२ (१०-०८-२०१५). श्री.रमेश बुंदीले (दर्यापूर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) दर्यापूर (जि.अमरावती) मतदारसंघातील अंजनगाव सुर्जी येथे महसूल विभागाचे उपविभागीय कार्यालय सुरु करण्याबाबत मा.महसूल मंत्री यांच्याकडे दिनांक २८ मार्च, २०१५ रोजी लोकप्रतिनिधी यांनी निवेदनावारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीनुसार कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. एकनाथराव खडसे (०५-०१-२०१६) :** (१) होय.

- (२) व (३) दोन तालुका एक उपविभाग या धोरणानुसार सदयःस्थितीत दर्यापूर येथे उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय अस्तित्वात आहे. अंजनगाव सुर्जी व दर्यापूर हे दोन तालुके दर्यापूर उपविभागीय समाविष्ट असून प्रशासकीयदृष्ट्या सदयाची रचना योग्य आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**भद्रावती तालुक्यातील १२ गावांचा वीज पुरवठा खंडीत होत असल्याबाबत**

(४६) २७०८७ (१०-०८-२०१५). **श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) :** सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भद्रावती तालुक्यातील (जि.चंद्रपूर) येथील १२ गावातील माहे जून, २०१५ च्या पहिल्या आठवड्यापासून वीज पुरवठा खंडीत असल्याने अंधारात आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या गावातील वीज पुरवठा खंडीत होण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, या गावातील वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०७-०१-२०१६) :** (१) हे खरे नाही.

- (२) दि. ०७/०६/२०१५ रोजी सायंकाळी ७.०० वा वादळासह वारा व वीजेच्या कडकडाटांमुळे मुसळधार पाऊस आल्याने ११ के.व्ही. गवराळा वीजवाहिनीवर तांत्रिक बिघाड झाल्याने भद्रावती तालुक्यातील ८ गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता.
- (३) माहवितरण कंपनीकडून गवराळा गावाचा वीज पुरवठा त्याच रात्री सुरु करण्यात आला. परंतु, मुसळधार पाऊस व चिखल असल्याने उर्वरित वीज वाहिनीचा बिघाडदुरुस्त करण्यास अडचणी निर्माण झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. ०८/०६/२०१५ रोजी सर्व गावांचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात आला.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**जव्हार (जि.पालघर) तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना  
अद्यापही विज जोडणी न मिळाल्याबाबत**

(४७) २७२४७ (१०-०८-२०१५). श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जव्हार (जि.पालघर) तालुक्यातील बहुसंख्य आदिवासी गाव पाड्यांना अद्यापही विज जोडणी न मिळाल्यामुळे तेथील आदिवासी नागरिकांना अंधारात रहावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास उपरोक्त आदिवासी गाव पाड्यात सुमारे १ हजार लोकवस्ती असून तेथे विज जोडणीची मागणी करून अद्यापही विज मिळालेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सतत विजेची मागणी करूनही या आदिवासी पाड्यावरील नागरिकांना विज जोडणी देण्याबाबत होणा-या विलंबाची कारणे काय आहेत व तेथे तातडीने विज जोडणी उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०७-०१-२०१६) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे. जव्हार तालुक्यात एकूण २ गावे व २८ पाड्यांचे विद्युतीकरणाचे काम बाकी आहे. सदर गावांचे/पाड्यांचे विद्युतीकरण झाल्यानंतर तेथील लोकवस्तीला विज पुरवठा करण्यात येईल.

(३) जव्हार तालुक्यातील खिंडसे व मनमोहाडी ही गावे व या गावासोबत समाविष्ट असलेले ६ पाड्यांचे विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. तसेच उर्वरित २२ पाड्यांपैकी १६ पाड्यांचे विद्युतीकरणासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून मे. युनिव्हर्सल इलेक्ट्रीकल वर्क्स या एजंसीला दिनांक २४.८.२०१५ रोजी कामाचे आदेश कंपनीने दिले आहेत व उर्वरित ६ पाड्यांचे सन २०१५-१६ मध्ये आदिवासी विकास विभागाकडून मंजूर झालेल्या निधीमधून विद्युतीकरण करण्यात येणार आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**उरण तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला असल्याबाबत**

(४८) २७४१८ (१०-०८-२०१५). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उरण तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात दि. ६,७,८ मे, २०१५ रोजीच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडीत झाला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या विद्युत पुरवठा खंडीत होण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, सतत तीन दिवस विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने स्थानिकांनी विद्युत कार्यालयात घुसून आपला उद्रेक व्यक्त केला, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, या भागातील विद्युत पुरवठा सुरळित सुरु राहण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०७-०१-२०१६) :** (१) हे खरे आहे. दिनांक ६, ७, ८ मे २०१५ रोजी उरण तालुक्याच्या पूर्व भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

(२) मुसळाधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे २२ केव्ही ओएनजीसी- १ उच्चदाब विद्युत वाहिनीची खोपटा पुलावरील केबल नादुरुस्त झाल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता.

(३) हे खरे आहे.

(४) विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी खोपटा पुलावर नवीन २२ केव्ही उच्चदाब केबल टाकण्यात आली व विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. तसेच लाईनसाठी आवश्यक असणारे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात आले. वाहिनीवरील खराब असलेल्या ३ कि.मी. च्या तारा बदलण्यात आल्या आहेत. तसेच लाईनची लांबी कमी होण्याच्या दृष्टीने दिन दयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना अंतर्गत दिघोडे येथे नवीन उपकेंद्रास मंजूरी देण्यात आलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात नवीन व नवीकरणीय उर्जास्त्रोतांपासून (अपारंपरिक उर्जास्त्रोत) वीजनिर्मितीच्या एकत्रित धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याबाबत**

**(४९) २८१७९ (२६-१०-२०१५). श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद) :** सन्माननीय उर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात नवीन व नवीकरणीय उर्जास्त्रोतांपासून (अपारंपरिक उर्जास्त्रोत) वीजनिर्मितीच्या एकत्रित धोरणास राज्य मंत्रिमंडळाने दिनांक २ जुन, २०१५ रोजी मान्यता दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या महत्वाकांक्षी धोरणानुसार पुढील ५ वर्षात राज्यात अपारंपरिक स्त्रोतांपासून सुमारे १४ हजार ४०० मेगावॅट इतकी वीज निर्माण केली जाणार असून साधारण ७२००० हजार एकरवर हे प्रकल्प उभारले जाणार आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकल्पासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीत उभारलेल्या प्रकल्पातील सौर पॅनल खाली मोकळ्या राहणाऱ्या जागेत मुळ शेतकऱ्यास/जमीन मालकास पिक, औषधी वनस्पती इत्यादचे उत्पादन घेऊ देण्याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रशेखर बावनकुळे (२०-११-२०१५) :** (१) होय हे खरे आहे.

(२) शासन निर्णय क्र. अपाऊ-२०१५/प्र.क्र.४९/ऊर्जा-७, दिनांक २०.७.२०१५ अन्वये, राज्याचे नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत (अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत) यापासून वीज निर्मितीच्या पारेषण

संलग्न प्रकल्पांसाठी एकत्रिक धोरण-२०१५ जाहीर करण्यात आले आहे. सदरहू धोरणांतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठीची कार्यपध्दत शासन निर्णय, क्र.अपाऊ-२०१५/प्र.क्र.४९/भाग-८/ऊर्जा-७, दिनांक ९.९.२०१५ अन्वये निश्चित करण्यात आली आहे.

सदरच्या धोरणांतर्गत निश्चित केलेल्या १४,४०० मे.वॅ.वीजनिर्मिती उद्दिष्टापैकी, ७५०० मे.वॅ.क्षमतेचे सौर ऊजेपासून वीज निर्मिती प्रकल्प, ५००० मे.वॅ.क्षमतेचे पवन ऊर्जेपासून वीज निर्मिती प्रकल्प, १००० मे.वॅ.क्षमतेचे ऊसाच्या चिपाडावर/कृषि अवशेषांवर आधारित वीज निर्मिती प्रकल्प, ४०० मे.वॅ.क्षमतेचे लघु जल विद्युत निर्मिती प्रकल्प, ३०० मे.वॅ.क्षमतेचे कृषिजन्य अवशेषांवर आधारित वीज निर्मिती प्रकल्प आणि २०० मे.वॅ.क्षमतेचे औद्योगिक टाकाऊ पदार्थापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

सदर अपारंपरिक ऊर्जा स्रोत व त्यांची वैशिष्ट्ये विचारात घेऊन जागेची आवश्यकता भासते. त्यामुळे पुढील ५ वर्षांत राज्यात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प ७२००० एकर जमिनीवर उभारले जाणार असे म्हणणे संयुक्तिक नाही.

(३) सदर प्रकल्प नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार मार्गदर्शक तत्वानुसार विकसित करण्यात येतात.

सदरहू नवीन धोरणांतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या प्रकल्पांपैकी सौर वीज निर्मिती प्रकल्पांतर्गत सौर पॅनलखाली राहणाऱ्या मोकळ्या जागेत पीक घेणे तांत्रिकदृष्ट्या शक्य व योग्य नाही.

सदरहू धोरणांतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या जमिनीच्या बाबतीत बिगर शेती जमीनीचा मानीव दर्जा लागू करण्याची तरतूद आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कोतवाल, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची एकूण ६ हजार ६८२ पदे  
नव्याने निर्माण करून भरण्याबाबत**

(५०) २९६०२ (०८-०१-२०१६). श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमित देशमुख (लातूर शहर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील वाढती लोकसंख्या आणि ग्रामीण भागाचा होत असलेला विस्तार लक्षात घेऊन महसूल विभागाने कोतवाल, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची एकूण ६ हजार ६८२ पदे नव्याने निर्माण करून शासनाने, भरण्याच्या विचाराधीन असल्याचे महो ऑगस्ट, २०१५, रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील प्रस्तावाचे स्वरूप काय आहे, व तो केव्हा कार्यान्वित होणार आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (०५-०३-२०१६) : (१) व (२) तलाठी सज्जा पुनर्रचना समितीने राज्यात एकूण ३०८४ इतके नवीन तलाठी साझे निर्माण करण्याची शिफारस अहवालाद्वारे शासनास केली आहे. त्यानुसार नवीन ३०८४ तलाठी पदे, सदर तलाठी कार्यालयाकरिता प्रत्येकी एक या प्रमाणात कोतवालांची ३०८४ पदे, सहा तलाठी साझांमागे १ मंडळ अधिकारी कार्यालय या प्रमाणात ५१४ मंडळ अधिकारी पदे तसेच सदर मंडळ अधिकारी कार्यालयाकरिता प्रत्येकी एक या प्रमाणात ५१४ कोतवालांची पदे अशी एकूण ७१९६ इतकी नवीन पदे निर्माण करण्याची बाब वित्त विभागाशी विचार विनिमय शासनस्तरावर तपासून घेण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :  
मुंबई.

डॉ. अनंत कळसे  
प्रधान सचिव,  
महाराष्ट्र विधानसभा.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.